

MHCO260001142020



दाखल तारीख : १५.१२.२०२०
 नोंद तारीख : १५.१२.२०२०
 निकाल तारीख : ०६.०१.२०२२
 कालावधी : व.०१म.०दि.२१
 निशाणी. क्र. : ४०

कोर्ट विद्यमान न्यायाधिश, सहकार न्यायालय, नांदेड

(श्री. हंसराज के. वनकर, न्यायाधीश (एल एल.एम.) यांचे समोर)

सी.सी.पी.क्र.१०६/२०२०

अन्नपुर्णा नागरी सहकारी पतसंस्था, म.हिंगोली मार्फत
 व्यवस्थापक ठाकूर कन्हैयासिंघ गजराजसिंघ, रा.हिंगोली.
 वय : ५० वर्ष, धंदा : नोकरी, रा. हिंगोली.

.....वादी

—विरुद्ध—

१. ज्ञानेश्वर माधवराव कागने,
 वय : ३२ वर्ष, धंदा : व्यवसाय.
 रा. वंजारवाडा हिंगोली ता.हिंगोली जि.हिंगोली.
२. माधवराव संभाजी कागने(मय्यत),चे कायदेशीर वारसान,
 २—अ. श्रीमती मथूरा माधवराव कागने,
 वय : सज्ञान वर्ष, धंदा : घरकाम.
 रा. वंजारवाडा हिंगोली ता.हिंगोली जि.हिंगोली.
- २—ब. ज्ञानेश्वर माधवराव कागने,
 वय : ३५ वर्ष, धंदा : व्यवसाय.
 रा. वंजारवाडा हिंगोली ता.हिंगोली जि.हिंगोली.
३. सतोष नामदेवराव मुसले,(मय्यत),चे कायदेशीर वारसान,
 ३—अ. श्रीमती निता सतोष मुसले,
 वय : सज्ञान वर्ष, धंदा : घरकाम.
 रा. देवडा नगर हिंगोली
४. सुधीर सुधाकरराव काप्रटवार,(मय्यत),चे कायदेशीर वारसान,
 ४—अ. श्रीमती विद्या सुधीर काप्रटवार,
 वय : सज्ञान वर्ष, धंदा : घरकाम.
 रा. शिवाजी नगर हिंगोली जि.हिंगोली.

.....प्रतिवादी

विवाद —रक्कम रू.१९,७१,७००/—

वादीतर्फे विधीज्ञ : श्री. आर.के.वीर

प्रतिवादी क्र.१,२—अ ते ४—अ : एकतर्फी

न्याय निर्णय

(घोषित निकाल दिनांक ०६ जानेवारी २०२२)

१. वादी पतसंस्थेने प्रस्तुत दावा रक्कम रू.१९,७१,७००/—वसुलीसाठी व त्यावर द.सा. द.शे. १७ टक्के व्याजप्रमाणे भविष्यातील व्याज मंजूर होवून मिळणेकामी दाखल केला आहे.

— विवादातील कथने खालीलप्रमाणे —

२. वादी पतसंस्थेची केस अशी आहे की, वादी पतसंस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० नुसार नोंदणीकृत आहे. वादी संस्थेचा व्यवसाय सभासदांना कर्ज पुरवठा करणे व ठेवी स्विकारणे असा आहे. प्रतिवादी क्र. १ हे कर्जदार तर प्रतिवादी क्र.२ ते ४ हे विषयांकित कर्जाचे जामिनदार आहेत. प्रतिवादी क्र.२—अ व २—ब हे प्रतिवादी क्र.२ चे कायदेशीर वारसान आहेत तर प्रतिवादी क्र.३—अ ही प्रतिवादी क्र.३ चे कायदेशीर वारसान आहे. तर प्रतिवादी क्र.४—अ ही प्रतिवादी क्र.४ ची कायदेशीर वारसान आहेत. प्रतिवादी हे वादी पतसंस्थेचे सभासद आहेत. प्रतिवादी क्र.१ व मय्यत प्रतिवादी क्र.२ हे कर्जदार तर मय्यत प्रतिवादी क्र.३ व ४ हे विषयांकित कर्जाचे जामिनदार आहेत.
३. वादी पतसंस्थेची पुढे केस अशी आहे की, प्रतिवादी क्र.१ यांनी दिनांक १२.०८.२०१६ रोजी रू. ११,००,०००/— चे मुददती कर्ज मिळणेकामी अर्ज केला होता. त्यानुसार प्रतिवादी क्र.१ व २ ला रू. ११,००,०००/— मुददती कर्ज मंजूर करून अदा करण्यात आले. सदर कर्जास प्रतिवादी क्र.३ ते ४ जामिनदार राहिले. प्रतिवादींनी विषयांकित कर्जापोटी वादीच्या हक्कात करारनामा, वचनचिठ्ठी, हमीपत्र, लेटर ऑफ लिन, गहाणखत इ. आवश्यक दस्त करून दिले आहेत. सदर कर्जाची परतफेड ही १७ टक्के व्याज दराने करावयाची होती. तसेच कर्ज थकीत झाल्यास अधिकचे २ टक्के दराने दंडव्याज देण्याचे ठरले होते.

४. वादी पतसंस्थेची पुढे केस अशी आहे की, प्रतिवादी क्र.१यांनी ठरल्याप्रमाणे कर्ज रक्कमेची परतफेड केली नाही. प्रतिवादी कडे खाते उता—यानुसार मुद्दल आणि व्याज व दंडव्याजासह दिनांक ३१.१०.२०१९ रोजी विवाद रक्कम रु.१९,७९,७००/—येणे बाकी आहे. वादी पतसंस्थेचे मते विषयाकित रक्कम परतफेडीची प्रतिवादी क्र.१ ते ३ यांची वैयक्तीक व संयुक्तीक जबाबदारी आहे. वरील सर्व मुद्द्यांचे आधारावर वादी पतसंस्थेने विवादाचा निवाडा मागणीप्रमाणे तिचे लाभात पारीत करण्याची विनंती केलेली आहे.

५. संचिकेचे अवलोकन करता प्रतिवादी क्र. १, २—अ ते ४—अ हे विवादाची नोटीस नि. ९,१३,१०,१७ व ६ नुसार तामील होवून सुध्दा विवादात हजर झाले नाहीत. त्यामुळे विवाद प्रतिवादी क्र. १, २—अ ते ४—अ विरुद्ध एकतर्फी चालविण्याचा आदेश दिनांक १५.१२.२०२१ रोजी नि. १ वर पारीत केला आहे.

६. विवादातील मागणी सिध्द करणे कामी वादी तर्फे नि.२१ वर कन्हेयासिंघ गजराजसिंघ ठाकूर यांचा साक्षपुरावा सादर करण्यात आला आहे. तर विवादाचे पुष्ठयर्थ वादीने नि. ४ चे दस्त यादीसोबत कागदपत्रे दाखल केली आहेत. नि. ३९ वरील पुरसिस नुसार वादी पतसंस्थेने तीचा पुरावा बंद घोषित केला आहे.

७. वादी वकीलांचा युक्तीवाद ऐकण्यात आला. विवादात दाखल दस्त ऐवजांचे अवलोकन करण्यात आले.

८. नि.२१ वर कन्हेयासिंघ गजराजसिंघ ठाकूर यांचा पुरावा पाहता तो विवादातील कथनांशी सुसंगत असा आहे. नि.२३ कर्ज मागणी अर्ज, निशाणी २४ जमानतदाराची माहिती, नि. २५ कर्ज मंजुरी पत्र, नि.२६ वचनचिठ्ठी, नि.२८ करारपत्र, नि.२९ नजर गहाणखत, नि.३० लेटर ऑफ लियन अँड सेट ऑफ, निशाणी ३१ कन्टिन्युईंग सिक्युरिटी बॉड, इ. दस्त पाहता ते विषयाकित कर्ज संबंधाने असून त्यावर प्रतिवादी क्र.१ व मय्यत प्रतिवादी क्र.२ यांच्या कर्जदार म्हणून तर मय्यत प्रतिवादी क्र.३ व ४ यांच्या जामीनदार म्हणून सहाय्य आहेत. निशाणी २२ वरील ठरावानुसार वादीने थकीत कर्जदाराविरुद्ध कर्ज वसुली कार्यवाही करणेचा ठराव पारित केलेला आहे. उपरोक्त दस्त वादी साक्षीदाराने

पुरावा कायदयानुसार सिध्द केलेले आहेत. निशाणी २६ वरील वचन चिठ्ठीनुसार कर्जाचा व्याजदर १७ टक्के इतका आहे. विवादात दाखल करारनामा, वचन चिठ्ठी पहाता त्यात वादीचे म्हणण्यानुसार २ टक्के दराने दंडव्याज आकारणे अनुषंगून कोणतीही अट नमूद नाही व त्याबाबतचा कोणताही दस्त प्रतिवादीनी करून दिल्याचे विवादात दाखल दस्तावरून सिध्द होत नाही. सबब वादी पतसंस्था माझ्या मते अधिकचे २ टक्के दराने भविष्य व्याजापोटी दंडव्याज मिळणेस पात्र नाही. परंतू मान्य व्याजदराने भविष्य व्याज मिळणेस पात्र आहे. सबब मी असे गृहीत धरले की वादी पतसंस्था १७ टक्के दराने भविष्य व्याज मिळणेस पात्र आहे. नि. ३८ वरील खाते उतारा पाहता त्यानुसार प्रतिवादी कडे दि. ३१.१०.२०२० रोजी मुद्दल व व्याज व दंडव्याजासह रक्कम रु.१९,७१,७००/- येणे बाकी दर्शविली आहे.

९. सबब वरील सर्व चर्चा, विवादात दाखल उपरोक्त दस्त व वादी साक्षीदाराची निर्विवाद साक्ष विचारात घेता मी असे गृहीत धरले की, प्रतिवादी क्र.१ व मय्यत प्रतिवादी क्र.२ यांनी वादी संस्थेकडून रक्कम रु. ११,००,०००/- ची कर्ज उचल केली व त्यास मय्यत प्रतिवादी क्र. २ ते ३ जामीनदार राहिले व त्यांनी उपरोक्त दस्त वादीच्या हक्कात करून दिले. मी असेही गृहीत धरले की, प्रतिवादी क्र.१ व मय्यत प्रतिवादी क्र. २ कडे दिनांक ३१.१०.२०२० रोजी विवाद रक्कम रु.१९,७१,०००/-येणे बाकी असून सदर रक्कम बाकी मुळ कर्ज रक्कम रु. ११,००,०००/- वर द.सा.द.शे. १७ टक्के व्याज दराने परतफेडीची प्रतिवादी क्र.१ व मय्यत प्रतिवादी क्र.२ ते ४ यांचे कायदेशीरवारसान म्हणून प्रतिवादी क्र.२—अ,२—ब,३—अ व ४—अ यांची एकत्रित व संयुक्तीक जबाबदारी आहे.

१०. वरील सर्व चर्चा विचारात घेता, मी या निर्णयाप्रत आलो आहे की, वादी पतसंस्थेचा विवाद खर्चासह अंशतः मंजूर होण्यास पात्र आहे. सबब मी खालीलप्रमाणे आदेश पारीत करित आहे :

आदेश

१.वादी पतसंस्थेचा विवाद खर्चासह अंशतः मंजूर करण्यात येत आहे.

२. प्रतिवादी क्र.१,२—अ ते ४—अ यांना आदेशीत करण्यात येते की, प्रतिवादींनी विवाद रक्कम रू. १९,१७,७००/—व बाकी मुळ कर्ज रक्कम रू. ११,००,०००/— वर द.सा.द.शे. १७ टक्के व्याज दराने दि. ०१.११.२०२० पासून ते सदर रक्कमेची व्याजासह पुर्ण परतफेड होईपावेतो होणारी सर्व रक्कम वादी पतसंस्थेस एकत्रीत व संयुक्तीकरित्या परतफेड करावी.

३.येणे प्रमाणे निवाडा करण्यात यावा.

४. न्यायदान कक्षात घोषित.

Date : 06-01-2022

(Shri.H.K.Wankar)
Judge, Co-operative Court
Nanded,Nanded

Dictated on : 06-01-2022
Transcribed on : 06-01-2022
checked on : 06-01-2022
Signed on : 06-01-2022

(Shri.H.K.Wankar)
Judge, Co-operative Court
Nanded,Nanded

Visit ecourts.gov.in for updates or download mobile app “eCourts Services” from Android or iOS